

Corporate Office: 26A Nariman Bhavan, 227 Nariman Point, Mumbai 400 021. (INDIA) • Phone: 91-22-22023845, 61577100 - 119 • Fax: 91-22-22022893 • E-Mail: mumbai@sudal.co.in • www.sudal.co.in

February 15, 2023

To, **Corporate Relationship Department BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai - 400001

Scrip Code: <u>506003</u>

Subject.: Newspaper publication of Un-Audited Financial Results of the Company

Dear Sir/Ma'am.

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Un-Audited Financial Statements for the quarter and nine-months ended December 31, 2022, published in following newspapers:

- Business Standard on February 15, 2023; and
- Pratahkal Marathi on February 15, 2023

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For SUDAL INDUSTRIES LIMITED

Sudarshan Shriram Chokhani Date: 2023.02.15 12:32:48

Digitally signed by Sudarshan Shriram Chokhani

Sudarshan Shriram Chokhani **Managing Director** DIN: 00243355

Encl: As above

Pune (Mob.): 92231 92804 • Vadodara Phone: 0265-2337462, (Mob.) 93766 14425 • Delhi (Mob.): 93136 23303

M.P. HOUSING & INFRASTRUCTURE **DEVELOPMENT BOARD**

NOTICE INVITING TENDER 10.02.2023

System Tender No. 2023_MPHID_251267_1(1st Call) Online percentage rate bids are invited for the following work from the Contractors/Firms registered in Centralized registration system of MPPWD for electrical works, having A-class Valid Electrical license from the MP Licensing Board, Govt. of MP / any State, having an experience in similar nature type of work and fulfilling registration criteria:-

Name of Work: External Electrification Work of Swam Sagar Housing Board Colony at Bibrod Road Ratlam (MP). PAC: Rs. 2,72,28,000/-. The tenders are available for purchase only online upto 28.02.2023 at 17:30 Hrs. on payment of Rs. 17,700/- . For other details please visit https:// www.mptenders.gov.in.

(B.S.Parlhar) mphidb /mphidb **EXECUTIVE ENGINEER (Elect.)** Website : www.mphousing.in **Electrical Division, Indore** Tel.: 0731-2556698, Mob. 9575977705 Madhyam/108556/2023

RAMASIGNS INDUSTRIES LIMITED (Formerly Known as Rammaica India Limited) CIN NO:L36100MH1981PLC024162 UNIT NO 3, VIMAL BHAVAN, GROUND FLOOR, SHARMAINDUSTRIAL ESTATE, WALBHAT ROAD, GOREGON EAST, WUMBAI - 400083, Contact No: 0228-61087777, FAX. NO. 0228-61087713

URL - www.ramasigns.in / Email ID - info@ramasigns.in							
Annexure XI Rs. In Lakhs							
		r Ended	Nine Months Ended	Year Ended			
No		31-12-2022	31-12-2021	31-12-2022	31-03-2022		
1	Total income from operations (net)	504.60	1,043.23	2,005.00	3,656.96		
2	Net Profit/(Loss) from ordinary activities before tax and extra ordinary items	(108.39)	54.88	(53.36)	10.36		
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(110.49)	40.61	(68.35)	9.48		
4	Total Comprehensive Income for the period (comprising profit & loss for the period after tax and other						
	comprehensive income)	(110.49)	40.61	(68.35)	9.48		
5	Equity Share Capital	1,427.50	1,427.50	1,427.50	1,427.50		
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	234.51	298.79	234.51	302.85		
7	Earnings Per Share (After extraordinary items) (of ₹ 5 /- each) Basic :	(0.39)	0.14	(0.24)	0.03		
8	Earnings Per Share (After extraordinary items)(of ₹ 5 /- each) Diluted:	(0.37)	0.14	(0.23)	0.03		
1) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of							

1) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 14th February, 2023. The Limited Review under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors. The limited review report does not contain any observation which would have an impact on the results for the quarter ended 31st December, 2022.

1) The Company adopted Indian Accounting Standards ("Ind AS") effective April 1, 2017 (transition date April 1, 2016) and accordingly, the financial results for quarter ended December 31st, 2022 have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 Interim Financial Reporting* prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

1) The Unaudited Standalone results of the company are available on Company's Website - www.ramasigns.in and also on the website of BSE Limited - www.bseindia.com, where the shares of the Company are Listed.

1) There is no outstanding proceeds pending during the quarter ended 31st December. 2022 of the NCD.

There is no outstanding proceeds pending during the quarter ended 31st December, 2022 of the NCI Figures of the previous quarter have been regrouped and reclassified to conform to the cla current period, wherever considered necessary For and on behalf of Board of Directors M/S RAMASIGNS INDUSTRIES LIMITED Place :- Mumbai

Date: -14/02/2023 Pankai Hasmukh Jobalia Managing Director DIN: - 03637846

ProYuga Advanced Technologies Limited CIN: U74999MH2017PLC296222

Regd Office: Plot No. 30, East Wing, Ground Floor, Brigade Towers, Nanakramguda, Financial District, Hyderabad - 500032, Telangana, India , Tel: 8008767676 Email ID: company@proyuga.tech Website:https://proyuga.tech/

NOTICE TO SHAREHOLDERS

NOTICE is hereby given that the 02/2022-23 EXTRA-ORDINARY GENERAL MEETING ("EGM") of the Members of PROYUGA ADVANCED TECHNOLOGIES LIMITED will be held on Thursday, the 09th day of March, 2023 at 10.00 A.M through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the following business as set out below and detailed in the Notice of EGM dispatched by the Company electronically on Tuesday, February 14, 2023 for convening of EGM.

1. According consent for reclassification of authorised share capita pursuant to the proposed conversion of 9,63,00,000 (Nine Crore Sixty Three Lakhs Only) Non-Cumulative Compulsorily Convertible Preference Shares (NCCCPS) Into Equity Shares and consequential amendment in Memorandum of Association of the Company:

In view of the COVID-19 Pandemic and the need for ensuring social distancing, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has allowed conducting EGM through VC/OAVM without the physical presence of he members at a common venue. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No.20/2020 dated May 05, 2020, Circular No. 22/2020 Circular No.02/2021 dated January 13, 2021 and General Circular No.03/2022 dated May 05, 2022 and General Circular No 11/2022 dated 28th December 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars") in relation to "Clarification on passing ordinary and special resolution by Companies under Companies Act, 013 and rules made there under on account of the threat posed to COVID-19" Companies are permitted to hold General Meetings through VC/OAVM. The requirement for sending physical copies of the Notice of EGM along with Explanatory Statement has been dispensed ide above Circulars

n accordance with the aforesaid Circulars, the electronic copies of the EGM Notice and Explanatory Statement has been sent to all members whose email ids are registered with the Company/RTA/ Depository Participant(s) as on the cut-off date i.e. **Friday, February 10, 2023** for sending the notices and the same are also uploaded on the website of the Company at https://bit.ly/3YHr9tm and website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In compliance with the provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, the Company has engaged Nationa Securities Depository Limited (NDSL) to provide remote e-voting facility to the Members, to exercise their right to vote by electronic means on the Resolutions set forth in the Notice. The remote e-voting period shall commence on Monday, 06th March 2023 at 9.00 a.m. (IST) and end on Wednesday, 08th March 2023 at 5.00 p.m. (IST), and the emote e-voting facility shall be disabled by NSDL thereafter.

The Company has appointed Mr K. Bhaskar from M/s K. Bhaskar & Associates practicing Chartered Accountants, as scrutinizer for conducting the scrutiny of the votes cast in the remote e-voting process and e-voting during the EGM of the Company.

The Members of the Company whose names appear in the List of Beneficial Owners furnished by NSDL and CDSL as on the cut-off date .e. Friday, March 03, 2023 will be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the EGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but

will not be entitled to cast their vote again. Any person who becomes member of the Company after the date of sending Notice and holding shares as on the cut-off date, may obtain

the login ID and password as detailed in the notice. Only the Members, who will be present in the Meeting through VC/OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the Meeting.

Members are requested to refer the instructions as stipulated in the EGM Notice of the Company for remote e-voting, e-voting during EGM and attending the meeting through VC/OAVM. All correspondence queries/grievances relating to instructions on remote e-voting, members may contact on telephone no. +91 8008767676 or e-mail id company@proyuga.tech or contact NSDL helpline number 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in.

The aggregate result of remote e-voting and e-voting during EGM wil be announced by the Company on its website https://proyuga.tech within 48 hours of conclusion of the EGM.

The Company has received approval from the Regional Director on 03-01-2023 for the shift of the registered office from Mumbai, Maharashtra to Hyderabad, Telangana. The Company has filed Form INC-22 with the concerned ROC and is awaiting the new certificate of incorporation with change of address.

Further, in the Pre-Notice circulation advertisement published on February 14, 2023 in Business Standard (Hyderabad & Mumbai edition) and Punyanagri (Marathi Language) and Mana Telangana (Telugu Language) the "Place" mentioned at the bottom of the advertisement(s) was wrongly mentioned as "Mumbai" due to a clerical error, we hereby request you to kindly read it as "Hyderabad".

Members who have not registered/updated their email ids are equested to register/update the same with their respective Depository Participant(s) for sending future communication(s) in electronic form n case of any query/difficulty in registering the email address

nembers may write to company@proyuga.tech For and on behalf of ProYuga Advanced Technologies Limited,

: February 15, 2023

Place: Hyderabad

Date

Sd/-Vasantha Sai Sama Wholetime Director DIN: 07126477

FORM Z See sub-rule (11(d-1) of rule 107)

Possession Notice for Immovable Property Whereas the undersigned being the Mr. Madhukar Ramchandra Gurav Recovery officer of the Parijat Co-op. Credit Society Ltd. under the M.C.S. Act 1960 Section 156 & Rule 107(3) of M.C.S. Rule 1961 issued a demand notice dated 20/05/2022 of Rs. 44,79,296/- calling upon the judgment debtor Mr. Pratik Prabhakar Tambe after receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount the undersigned has issued a notice for attachment dated 15/06/2022 and attached the property described

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the Igment debtor and the public in general that the undersigned has taken possession o ne property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 1(d-1) of Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this day of 12th Oct of the vear 2022

The judgment debtor in particular and the public general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the covery officer Parijat Co-Op. Credit Society Ltd. for an amount of **Rs. 41,23,383/-** and interest thereon.

Description of the immovable property

Apartment No- 54, SS-II A Type, Jay Bhavani Owners Association, Plot no-2, Sector- 6, Koparkhairane, Navi Mumbai- 400709 Area :- Land area 24 sq. meter & Grd. Plus 2 Uppar Floor Bldg area 40.50 sq. meter Bounded :-

West :-Open Space East:- Road South :-Appt No-53 North:- Open Space

Date:- 13/02/2023 Place:- Nerul, Navi Mumbai (Seal

Sd/-Mr. Madhukar Ramchandra Gurav (Recovery Officer) (M.c.s. Act 1960 Section 156 & Rule 107 of M.c.s.Rule 1961) C/o. Parijat Co-Op. Credit Society Ltd., Navi Mumbai

FORM NO. CAA-2 [Pursuant to section 230 (3) and rules 6 and 7 of Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016]
COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/86/MB/2021 OF 2021 In the matter of Companies Act, 2013

AND In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 AND In the matter of Scheme of Merger including Amalgamation

AMONGST Standard Chartered Finance Private Limited AND

Standard Chartered Private Equity Advisory (India) Private Limited AND St. Helen's Nominees India Private Limited and Their respective Shareholders

ST. HELEN'S NOMINEES INDIA

PRIVATE LIMITED

A Company incorporated under the provisions of Companies Act, 1956, having its registered office at Ground Floor, Crescenzo Building Plot No. C-38/39, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Maharashtra, India

Notice and Advertisement of notice of the meeting of members

Notice is hereby given that by an order dated 05th January, 2023, the Mumbai

Bench of the National Company Law Tribunal has directed a meeting to be held of Equity Shareholders of the Third Applicant Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the arrangement embodied in the Scheme of Amalgamation of Standard Chartered Private Equity Advisory (India) Private Limited (Transferor Company No. 1) and St. Helen's Nominees India Private Limited (Transferor Company No. 2) with Standard Chartered Finance Private Limited (Transferee Company) and their respective Shareholders. ('the Scheme'). n pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of Equity Shareholders of the Third Applicant Company will be held at its Registered Office Address, at Crescenzo Building, Ground Floor, G Block, Plot No. C-38/39, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051, Maharashtra, India on Thursday, 23 March 2023 at 10:15 A.M at which time and place the said Equity Shareholders are requested to

Copies of the said compromise or arrangement or amalgamation, and of the statement under section 230 can be obtained free of charge at the registered office of the company at Ground Floor, Crescenzo Building Plot No. C-38/39, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Maharashtra, India. Persons entitled to attend and vote at the meeting may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the company at Ground Floor, Crescenzo Building, Plot No. C-38/39, G- Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Maharashtra, India not later than 48 hours before the

Forms of proxy can be had at the registered office of the Company The Tribunal has appointed Mr. Sachin Upendrakumar Shah and failing him, any Director of the company as chairperson of the said meeting. The abovementioned compromise or arrangement or amalgamation, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the tribul Dated this 15th day of February 2023

GAJANAN SECURITIES SERVICES LIMITED

CIN: L67120WB1994PLC063477

Regd. Office: 113/1B, C. R. Avenue, Room No. - 7C, 7th Floor, Kolkata - 700073, WB

Email: gajanansecuritiesservicesttd@gmail.com | Website: www.gajanansec.com

ne & Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st Decei

31.35 22.95

26.69 20.25

0.58 0.58 0.39 0.39

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of Stock Exchange at www.bseindla.com and also on the Company's website at www.gajanansec.com.

2. The previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary.

3. The above result were approved and taken on record by Audit Committee and Board of Directors at their meeting held on 14th February, 2023. The

STANDALONE RESULTS

18.12 13.93 5.58 -4.34 33.5 26.69

13.93 -4.34

9.22 -5.79 17.98 12.1

9.22 -5.79 17.98 12.1 35.84 100.42

310.2 310.2 310.2 310.2

3.56 2.49

1.56

0

1.56

1.39

0.33 2.49

-0.03

-0.03

310.2 310.2

tatutory Auditors have carried out a Limited Review of the above results.

There were no exceptional items during the quarter ended December 31, 2022.

Sachin Upendrakumar Shah al Director DIN: 09765131 Chairperson appointed for the meeting

Particulars

Total Income from operations

let Profit/(Loss) for the period

Net Profit/(Loss) for the period (before Tax, Execeptional and/or Extraordinary items*) Net Profit/(Loss) for the period before Tax (after Execeptional and/or Extraordinary items*)

and/or Extraordinary items*)

Minority interests

erations)

Place: Kolkata Dated: 14.02.2023

NetProfit/(Loss) for the period after fax (after Execeptional and/or Extraordinary items*)

hare of net profit of associates

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other

omprehensive Incomé (after tax)]

Reserve Excluding Revaluation rever Earnings per share (of ₹10/- each)

nuing and discontinue

aid-up Equity Share Capital

diustment for last year

Special Recovery & Sales Officer, Co-Op-Society, Maharashtra State c/o Govind Sahakari Patpedhi Ltd 109, 1st Floor, Bazar Gate Street Fort, Mumbai -400001

'FORM 'Z' Possession Notice For immovable Property

Whereas the undersigned being the Recovery Officer Of the "Govind Sahakari Patpedhi Ltd." Under the "Maharashtra Co-operative Society Rules, 1961" issued a lemand notice dated, 20/02/2019 calling upon the judgment debtor, Mr. Shankar Baburao Jadhav to repay the amount mentioned in the notice being Rs. 25,05,164 (Rupees - Twenty Five Lakh Five Thousand One Hundred & Sixty Four Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated: 22/12/2022 and attached the property described herein below.

(See-Sub Rule [11(d-1)] of rule 107)

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the udgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him under rule 107[11(d-1)] of "Maharashtra Co-operative Society Rules, 1961" on this 06/01/2023. The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the "Govind Sahakari Patpedhi Ltd." For an amount Rs.38,06,189/-(Rupees - Thirty Eight Lakh Six Thousand One Hundred Eighty Nine Only) and interest thereon.

Description of the Immovable Property

This is Flat bearing No. D-302, 3RD Floor, Shree Sai Dham Co Op Hsg. Society Ltd, Haji Malang Road, Pisavali, Kalyan-East, admeasuring about Bulid up area 560sq.ft.(52.04 sq.mtrs) Residential premises thereon the said land i.e. Survey No.33 & Hissa No. 03 is situated at Pisavali village, Kalyan(E) admeasuring about 560 sq. ft. (Built up area), along with its furniture, fixtures lying being therein the said mortgaged property.

> 'FORM 'Z' Possession Notice For immovable Property

(See-Sub Rule [11(d-1)] of rule 107)

Whereas the undersigned being the Recovery Officer Of the "Govind Sahakari

Patpedhi Ltd." Under the "Maharashtra Co-operative Society Rules, 1961" issued a demand notice dated. 06/06/2019 calling upon the judgment debtor. Mr. Dahyabhai

Laldas Patel to repay the amount mentioned in the notice being Rs. 8,93,311 (Rupees –Eight Lakh Ninety Three Thousand Three Hundred & Eleven Only)

with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay

the amount, the undersigned has issued a notice for attachment dated: 19/12/2022

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the

udgment debtor and the public in general that the undersigned has taken

possession of the property described herein below in exercise of power conferred on

him under rule 107[11(d-1)] of "Maharashtra Co-operative Society Rules, 1961" on this 05/01/2023. The judgment debtor in particular and the public in general is hereby

cautioned not to deal with the property and any dealing with the property will be

subject to the charge of the "Govind Sahakari Patpedhi Ltd." For an amount

Rs.11,69,714/-(Rupees - Eleven Lakh Sixty Nine Thousand Seven Hundred

Description of the Immovable Property

This is Flat bearing No. 402, Building No.4, Swami Samarth Krupa Apartment, Shree

Swami Samarth Nagar, Wavatewadi, Virar-East, admeasuring about Super Bulid up

area 365sq.ft.(33.92 sq.mtrs) Residential premises thereon the said land i.e. Survey

No.112 & Hissa No. 01 is situated at village, Virar Village (E) admeasuring about 365

sq. ft. (Super Built up area), along with its furniture, fixtures lying being therein the

(Mrs. B.A.Dalvi)

Recovery Officer, c/o Govind Sahakari Patpedhi Ltd Mumbai

Maharashtra Co-operative Society Rules, 1960 Rule 1961 Rules 107

Seal

74.41 63.1

60.4

53.63

-0.06

75.3

128.87

310.2 11015.8

4.15 4.15

and attached the property described herein below.

Fourteen Only) and interest thereon.

said mortgaged property.

CONSOLIDATED RESULTS

8.46 -4.21 75.76 67.13

-4.21

-5.66 51.09

50.71 207.76

310.2 310.2

67.13

31-03-2022 31-12-2022 31-12-2021 30-09-2022 31-12-2022 31-12-2021 31-03-202 (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited)

19.3 12.88

12.88

8.17

7.58 56.37 156.67

15.75

310.2

6.19 4.46

2.54 1.16

1.16 4.46

1.16 3.36

34.68 97.06

310.2 310.2

1.16 1.16 3.24 3.24

Date: 15.02.2023

Place : Mumbai

Date: 15.02.2023 Place : Mumbai



(Mrs. B.A.Dalvi) Recovery Officer, c/o Govind Sahakari Patpedhi Ltd Mumbai Maharashtra Co-operative Society Rules, 1960 Rule 1961 Rules 107

Special Recovery & Sales Officer.

Co-Op-Society, Maharashtra State,

c/o Govind Sahakari Patpedhi Ltd.

109, 1st Floor, Bazar Gate Street,

Fort, Mumbai -400001

CMS FINVEST LIMITED
CIN: L67120WB1991PLC052782

Regd Office: 10, Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 E: cmsfinvestltd@gmail.com, W: www.cmsinfotech.co.in Phone: 91-33-4002 2880, Fax: 91-33-2237 9053 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR**

	THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022 (Rs. In Lacs)							
Si. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)				
1	Total Income from Operations	17.85	17.84	53.36				
2	Net Profit / (Loss) for the period (beforeTax,							
	Exceptional and/or Extraordinaryitems#)	15.04	16.14	45.31				
3	Net Profit / (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinaryitems#)	15.04	16.14	45.31				
4	Net Profit / (Loss) for the period after tax							
	(after Exceptional and/or Extraordinaryitems#)	15.04	16.14	45.31				
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit / (Loss) for the period							
	(after tax) and Other ComprehensiveIncome							
_	(after tax)]	15.35	11.57	34.07				
6	Equity Share Capital	1399.59	1399.59	1399.59				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as							
	shown in the Audited Balance Sheet ofthe							
8	previous year							
٥	Earnings Per Share (of Rs.10/- each) (forcontinuing and discontinued operations)							
	Basic:	0.11	0.12	0.32				
	2. Diluted:	0.11	0.12	0.32				
\vdash								
No	rte: a) The above is an extract of the detailed for	rmat of Qua	arterly/Annu	ıal Financial				

Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annua Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.cse-india.com and on the Company's website: www.cmsinfotech.co.in

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevan financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a

c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Los in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable. By order of the Boan

For CMS FINVEST LIMITED Sd/- Surendra Kumar Jain, Managing Director DIN NO. 00166852 Date: 13th February, 2023

FORM G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR
RICHA INDUSTRIES LIMITED Textile Unit at Plot No. 29, DLF Industrial Area, Phase-II,

Faridabad 121003 Haryana PEB manufacturing unit at Kashipur, Uttrakhand (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

	RELEVANT PAR	RTICULARS
٠.	Name of the corporate debtor along with CIN/ PAN	Richa Industries Limited CIN-L17115HR1993PLC032108 PAN-AAACR7943J
2.	Address of the registered office	Plot No 29, DLF Industrial Area, Phase-II, Faridabad 121003 Haryana
3.	URL of website	Nil
4.	Details of place where majority of fixed assets are located	Faridabad Haryana Kashipur, Uttrakhand
5.	Installed capacity of main products/ Services	Can be sought by sending a request to Resolution Professional at irpricha@gmail.com
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	Can be sought by sending a request to Resolution Professional at irpricha@gmail.com
7.	Number of employees/ workmen	350
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	Can be sought by sending a request to Resolution Professional at irpricha@gmail.com
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Can be sought by sending a request to Resolution Professional at irpricha@gmail.com
10.	Last date for receipt of expression of interest	02.03.2023
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	12.03.2023
12.	Last date for submission of objections to provisional list	17.03.2023
13.	Process email id to submit EOI	irpricha@gmail.com
		Sd/ Arvind Kuma

Resolution Professions Registration Number: IBBI/IPA-001/IP-P00178/2017-2018/10357 Richa Industries Limite Date: 15.02.2023 Email: irpricha@gmail.co Place: Mohali Address: D-190, 3rd Floor, Sector-74, Phase-8B, Mohali-160071

V.R. Woodart Limited

Regd.Off.: Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness road, Walkeshwar Mumbal - 400006 CIN: L51909MH1989PLC138292 • Website: www.vrwoodart.com • E-mail: investors@vrwoodart.com • Tel.: 022-43514444 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

(Rs. in Lacs except EPS data) QUARTER ENDED NINE MONTHS ENDED YEAR ENDED Dec 31, 2022 Dec 31, 2021 Dec 31, 2022 Dec 31, 2021 March 31, 2022 **Particulars** Unaudited Unaudited Unaudited Total Income from Operations Net profit/ (loss) for the period (3.76)(3.13)(11.79)(9.07)(13.19) (before Tax, Exceptional and/or Extraordinary item) (3.76) (13.19) (3.13)(11.79)(9.07)Net profit/ (loss) for the period before Tax Net profit/ (loss) for the period after Tax (3.76) (3.13)(11.79)(9.07) (13.19) (After Exceptional and/or Extraordinary item) Total Comprehensive income for the perio (3.76)(3.13)(11.79)(9.07)(13.19)[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (face value ₹10/- per share) 1,489.18 1,489.18 1,489.18 1,489.18 1,489.18 Reserves excluding revaluation reserves (1,665.45) (Other equity) Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (0.03)(0.02)(0.08)(0.06)(0.09)Diluted (0.09)(80.0)(0.06)

Notes:

1. The above is an extract of the detailed format of statement of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 14, 2023. The full format of the Statement of Financial Results are available on the Company's website (www.vnwoodart.com) and on the website of 58ELimited (www.besindia.com). The Financial Results, for the quarter and nine months ended December 31, 2022 have been subjected to limited review by the statutory auditors. The

financial results, for the year ended March 31, 2022 have been audited by the auditors. The figures for the previous reporting period have been re-grouped By Order of the Board

Place: Mumbal Date: February 14, 2023

(Rupees in Lakhs)

COASTAL CORPORATION LIMITED CIN:L63040AP1981PLC003047

Regd.Office: 15-1-37/3, Nowroji Road, Maharanipeta, Visakhapatnam-530002, INDIA
Ph: 0891-2567118, Fax: 0891-2567132, Website: www.coastalcorp.co.in, Email: cclinvestors@gmail.com Un-audited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st December, 2022

CONSOLIDATED SI.No Quarter ended Quarter ended Particular: ended 31-Dec-22 31-Dec-22 31-Dec-21 Unaudited 1. Total income from operations (net) 5,612.89 27.969.05 14,612.87 114.96 653.56 Net Profit/(loss)for the period before tax 2,214.94 2. 1,592.45 472.30 3. Net Profit/(loss) for the period after tax 41.29 Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/- each) 1,206.13 1,206.13 1,067.88 Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other 489.64 comprehensive income after tax) 115.46 1,596.79 6. Earning Per Share (of Rs.10/- each) Baisc 0.31 13.07 4.42 Diluted 13.07 4.08 0.31 Key numbers of Standalone Financials Nine Months SI.No. **Quarter ended** Quarter ended ended 31-Dec-22 31-Dec-22 31-Dec-21 Unaudited 5,492.51 Total income from operations(net) 14,187.19

2. Profit/(Loss) before tax 159.48 2.250.64 705.54 Net Profit/(Loss) after tax 81.80 1,638.18 523.47 3. Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax) 156.22 1,572.91 540.81 The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges

under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on Company's website at www.coastalcorp.co.in

> For and on behalf of Board of Directors Sd/

M.V. Ashar

By the Order of the Board For Gajanan Securities Services Limiter Sd/ Vinay Kumar Agarwal Managing Director DIN: 00646116

CIN:L21541MH1979PLC021541 Registered office: A-5, MIDC, Ambad Industrial Area, Nashik - 422 010. Corporate office: 26A, Nariman Bhavan, 227 Nariman Point, Mumbai - 400 021

SUDAL INDUSTRIES LIMITED

Extract of Unaudited Financial Re	Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2022							
Particulars	Quarter Ended Nine Months ended		rter Ended Nine Months			Quarter Ended Nine Months ended		Year ended
r ai ucuiai s	December 31,2022	September 30,2022	December 31,2021	December 31,2022	December 31,2021	March 31,2022		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
Total Income from Operations (Net)	3,809.57	4,516.10	3,380.40	12,126.29	8,825.37	12,905.27		
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax And exceptional items and extra-ordinary items	(802.60)	(297.24)	(388.48)	(1,965.47)	(1,126.64)	(1,421.90)		
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax after exceptional items and extra-ordinary items	(1,050.76)	(297.24)	(388.48)	(2,213.63)	(1,126.64)	(960.71)		
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax, exceptional items and extra-ordinary items	(1,050.76)	(297.24)	(388.48)	(2,213.63)	(1,126.64)	(960.71)		
Total Comprehensive Income for the period	(1,050.76)	(297.24)	(388.48)	(2,213.63)	(1,126.64)	(955.61)		
Equity Share Capital (Face value of Rs. 10 each)	736.78	736.78	736.78	736.78	736.78	736.78		
Other Equity excluding revaluation reserve as per the Latest audited balancesheet						(7,976.96)		
Earnings Per Share of `Rs. 10 each for continuing Basic & Diluted	(14.26)	(4.03)	(5.27)	(30.04)	(15.29)	(13.04)		

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on stock

Director & CFO DIN: 06929024

Date: 14th February, 2023

T Valsaraj

exchange website www.bseindia.com and on the Company's website www.sudal.co.in or and on behalf of the Board

Place : Mumbai Date: February 14, 2023

and also be accessed on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

Place · Visakhanatnam Vice Chairman & Managing Director

PUBLIC NOTICE Public in General hereby informed that my client **Mr. Shaikh Mohammed Yusuf,** residing and owner of Flat No. B-402, 4th Floor, Building No. 5, Al Yarmook Coperative Housing Society Ltd., Millat Nagar, Azad Naga okhandwala, Oshiwara, Andheri (W), Mumbai- 400 053. hat my client had acquired the said Flat premises fr ather & mother namely Mr. Mohammed Nasii Mohamme Umar Shaikh & Mrs. Seema Md. Nasii Shaikh by way of registered Gift Deed dated BDr15-13231-2021 dated 14/12/2021.

hat the said Mr. Mohammed Nasir Mohamme Uma Shaikh & Mrs. Seema Md. Nasir Shaikh had purchase the said Flat premises from Zarina Khalid Shaikh by a Agreement for Sale dated 30/11/1995.

ine said I rat premises from Azina knalid Shaikh by an Agreement for Sale dated 30/11/1995.

That the said Zarina Khalid Shaikh had purchased the said Flat premises from Mir Zauddin Bukhari by unregistered Article of Agreement dated 07/12/1985.

That the original unregistered Article of Agreement dated 07/12/1985 between Zlauddin Bukhari & Zarina Khalid Shaikh has been misplaced / lost and same is not traceable by my client.

Any and all person/ entitles induding any bank and / or financial institution having any right, title, claim, benefit, demand and of interest etc. against the owner and / or the said flat and or any part thereof including any right, title, claim, benefit, demand and of interest etc. byway of sale, exchange, lease, license, assignment, mortgage in respect the said missing Agreement for Sale, should intimate me with relevant documents pertaining to the said flat, within 7 days of publication of this Public Notice, alillen which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been walved.

ATMAKART T. MISHRA Date: 15/02/2023 (Advocate High Court). Andheri, Andheri (E), Mumbai - 69

Andheri, Andheri (E), Mumbai - 69

NOTICE

NOTICE is hereby given that Late Shri Ratnakar Vasant Deshpande being a member of Koteshwar Palace and residing at A-503, Koteshwar palace, Jiva Mahale Marg, Andheri East, Mumbai 400069 have reported Share certificate no. 15 and Distinctive no's: 76 to 80 of being misplaced and application has been made to society for issue of duplicate share certificate

The society hereby invites claims/ objection for issuance of duplicate share certificate within the period of 15 (fifteen) days from the publication of the notice. Society will issue duplicate share certificate, if no claims/ objection is received within the period as provided under the byelaws of the society.

जाहीर सूचना सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, मी माझे

अशील अर्थात श्रीम. अरपणा लक्ष्मीकांत देसाई यांच्या वतीने फ्लॅट क्र. सी/१०३, १ ला मजला क्षेत्रफळ मोजमापित ५२० चौ. फूट अर्थात ४८.३३ चौ. मीटर, सी विंग, बिल्डींग यशवंत स्वप्ना सीएचएसएल म्हणून ज्ञात, गाव विरार, तालूका वसई, जिल्हा पालघर येथील एन.ए. प्लॉटवरील बांधकामित, जमिन धारक एस. क्र. २९९ए, हिस्स क्र. ६ येथील मालमत्तेच्या संदर्भातील हक्कांर्च पडताळणी करत आहे. माझे अशील यांचे म्हणणे संबंधातील आहेत ते मूळ दस्तावेज ताब्यात नार्ह आहेत व सदर करार गहाळ झाले आहेत व हरवले आहेत व माझे अशील यांनी सदर संबंधात पोलीस तक्रार दि. ०७.०२.२०२३ रोजी विरार, मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस येथे दाखल केली

मूळ नोंवणीकरण करार वि. १८.१२.२००३ (नोंवणीकरणक्र.व्हीएसआय-२/६४४५/२००३) मे. सुहास कन्स्ट्रक्शन (बिल्डर्स) व श्री. दर्पण नरेंद्र ठाकूर (खरेदीदार) यांच्या दरम्यान अंमलात आणले होते. कोणाही व्यक्तीस कोणतेही दावे, हक्क, अधिकार व

हितसंबंध असल्यास तसेच शेअर्स, विक्री, भेट, भाडेकरार, वारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार देणगी, धारणाधिकार, न्यास, ताबा, सुविधाधिकार जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी वकील अनुष्का आर. वनमाली यांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात त्यांचे आक्षेप, काही असल्यास असल्यास सदर व्यक्तींचे गृहित धरले जाणार नाहीत व सर्व इच्छा व हेतु अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

वकील अनुष्का आर. वनमाली ए/०७, २ रा मजला, ग्वेन क्वीन अपार्टमेंट, हॉटेल

रसोईच्या वर, वसई रोड (प) - ४०१ २०२. दि. १५.०२.२०२३ ठिकाण : वसई

MANGAL

MANGAL CREDIT & FINCORP LTD. FORMERLY KNOWN AS TAK MACHINERY & LEASING LTD A-1701/1702, LOTUS CORPORATE PARK, RAM MANDIR ROAD

CIN NO - L65990MH1961PLC012227

60% 46% 32% EXTRACT OF STATEMENT OF UNADUITED FINANCIAL RESULTS FOR THE

S.	Particulars	Rs. in La				
No.		Quarter Ended	Nine Month Ended	Quarter Ended		
		Dec-22	Dec-22	Dec-21		
		Unaudited	Unaudited	Unaudited		
1	Revenue from operations	593.64	1,476.03	344.77		
	(including other income)					
2	Profit before tax	317.91	810.68	211.78		
3	Profit after tax	213.12	574.09	156.52		
	Total comprehensive income					
4	(comprising profit after tax for the	213.12	574.09	156.52		
	period and other comprehensive					
	income after tax)					
5	Paid up equity share capital	1,931.40	1,931.40			
	(Face value of INR 10/- each)			1,931.40		
6	Earnings per share (not annualised)					
-	Basic (INR)	1.10	2.97	0.81		
	TML-4-4 (TNID)	1.10	2.97	0.01		

have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors a their meeting held on February 14, 2023.

2. The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards' Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016 and accordingly, these financial results together with the results for the comparative reporting period have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the the Companies Act, 2013 ("the Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any application guidance/ clarifications/ directions issued by the Reserve Bank of

India or other regulators are implemented as and when they are issued/ applicable.

3. The Company being engaged in only Non Banking Financing activities, accrodingly there is no separate reportable segment as per IND AS 108 specified under section 133 of the Companies

. Pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulation 2015, the standalone results of the Company are available on the website of the Company www.

ngalfincorp.com and on the website of BSE www.bseindia.com Corresponding figures of the previous periods have been regrouped or rearranged whereve onsidered necessary

mparision is done on basis of Q3 FY22 Vs Q3 FY23, AUM is compared on December 31 2021 Vs. December 31 2022.

PLACE : MUMBAI DATED: 14th February, 2023 Chairman & Managing Director DIN: 01311041

THE VICTORIA MILLS LIMITED Regd. office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 4000 CIN: L17110MH1913PLC000357, Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194

Email Id: vicmill2013@gmail.com, Website: www.victoriamills.in EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND NINE MONTHS END	2 (Rs.in lakhs)	
Particulars	Quarter Ended 31/12/2022	Nine Months ended	Quarter Ended 30/09/2022
	Unaudited	31/12/2022	
Total Income from operation (Net)	39.39	127.51	71.54
Net Profit /(Loss) for the period (before Tax,	(26.91)	(44.16)	15.63
Exceptional and/or Extraordinary Items)			
Net Profit /(Loss) for the period before Tax,	(26.91)	(44.16)	15.63
(after Exceptional and/or Extraordinary Items)	` ′	` ′	
Net Profit /(Loss) for the period after Tax,	(26.91)	(44.16)	15.63
(after Exceptional and/or Extraordinary Items)	` ′	` ′	
Total Comprehensive Income for the period	57.48	156.14	308.77
(Comprising Profit/Loss and Other Comprehensive			
Income for the period)			
Equity share Capital	98.56	98.56	98.56
Reserves (excluding Revaluation Reserves			
as shown in the Balance sheet of previous year)	-	4994.98	-
Earnings Per Share (of Rs.100/- each)			
(for continuing and discontinued operations)			
a) Basic (27.30)	(44.80)	15.86	
b) Diluted	(27.30)	(44.80)	15.86
Note	. ,	. ,	

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website.wwwbseindia.com, and on the Company website.www.victoriamills.in The specified items of the standalone financials results of the Company are given below

Particulars	Quarter Nine Ended Months ended 31/12/2022 31/12/2022 Unaudited Unaudite		Quarter Ended 30/09/2022			
	Unaudited	Unaudited	Unaudited			
Revenue from continuing operations	30.62	108.06	64.81			
Profit before tax from continuing operations	(34.50)	(60.37)	10.12			
Profit before tax from discontinued operations		-	-			
Net profit after tax from continuing operations	(34.50)	(60.37)	10.12			
Net profit after tax from discontinuing operations "Net profit after tax from continuing operations	-	-	-			
and "discontinued operations"	(34.50)	(60.37)	10.12			
The above Unaudited Financial Results for the quarter and nine month ended December						

31st 2022 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on 14th February 2023 and approved by the Board of Directors in its meeting held on 14th February 2023. The Statutory Auditors have conducted the Limited Review of the same.

FOR THE VICTORIA MILLS LTD.

(ADITYA MANGALDAS) MANAGING DIRECTOR

Place:Mumbai

डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड

सीआयएन : L80100MH1989PLC054329 नोंदणीकृत कार्यालय : ४१९-ए, अरूण चेंबर्स, ४ था मजला, ताडदेव, मुंबई ४०० ०३४

ईमेल : compliance@dsjkeeplearning.com वेबसाइट : dsjkeeplearning.com दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिने अखेर करिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

ll		ातमाहा अखरकारता	नऊ माहन अखार	ातमाहा अखारकारता
अ. क्र.	विवरण	38.88.2022	38.82.2022	३१.१२.२०२१
yn.	70.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
٧.	कार्यचलनात्न एकूण उत्पन्न	१४९.०५	४१८.४५	१३४.८३
٦,	कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींच्या पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२१.८८	६७.०६	३६.१७
₹.	अतिविशेष व/वा असामान्य बाबींपश्चात कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२१.८८	₹ <i>0.</i> 0\$	३६.१७
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	१७.१२	3.23	३७.२९
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	१७.१२	3.23	३७.२९
ξ.	प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी)	८१८.०३	८१८.०३	७३२.९७
৩.	राखीव (गत लेखा वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंद अनुसार मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-
۷.	उत्पन्न प्रतिशेअर (रु. १/- प्रत्येकी) (चालू व खांडित कार्यचलनाकरिता)			
	म्लभृत	0,02	-	૦.૦૫
	सौम्यीकृत	0.02	-	0.04

बरील विबरण हे सेबी (सूची अनिवार्यता व बिमोचन आवश्यकता) बिनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय अखेर अलेखापरीक्षित अहर यांच्या निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. सदर विस्तृत वित्तीय अहवाल व सदर सारांश दि. मंगळवार, १४ फेब्रुवारी , २०२३ रोजी आयोजित त्यांच्या सभेमधील संचालक मंडळाच्या लेखा समिर द्वारे मंजूर करण्यात आला आहे व पाहण्यात आला आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाहट अर्थात dsjkeeplearning.com वर स्टॉक एक्सचेंब वेबसाहट अर्थात बीएस लि. www.bscindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. www.nscindia.com वर उपलब्ध आहे.

> संजय पदोडे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

SUDAL INDUSTRIES LIMITED CIN:L21541MH1979PLC021541 Registered office: A-5, MIDC, Ambad Industrial Area, Nashik - 422 010

Corporate office: 26A, Nariman Bhavan . 227 Nariman Point. Mumbai - 400 02 Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2022 **Quarter Ended** Nine Months ended Year ended **Particulars** September Decembe December December December 31,2022 30,2022 31,2021 31,2021 31,2022 Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited 3,809.57 4,516.10 3,380.40 12,126,29 8,825.37 12,905.2 Net Profit / (Loss) from ordinary activities before tax (802.60 (297.24)(388.48) (1,126.64) (1,421.90 (1,965.47 And exceptional items and extra-ordinary items Net Profit / (Loss) from ordinary activities before tax (297.24)(388.48)(1,050.76 (2,213.63 (1,126.64) (960.7 after exceptional items and extra-ordinary items (388.48) (1,050.76)(297.24)(1,126.64) (960.7 Net Profit / (Loss) from ordinary activities after tax, (2.213.63 exceptional items and extra-ordinary items (1.050.76) (297.24) (388.48) (2,213.63) (1.126.64 (955.6 Total Comprehensive Income for the period Equity Share Capital (Face value of Rs. 10 each) 736.78 736.78 736.78 736.78 736.78 736.78 Other Equity excluding revaluation reserve as per the (7,976.96 (14.26)(15.29)Earnings Per Share of 'Rs. 10 each for continuing (30.04)

Place: Mumbai

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on stock exchange website www.bseindia.com and on the Company's website www.sudal.co.in

For Sudal Industries Limited

M.V. Ashar Director & CFO DIN: 06929024 मालाड मधील महालकारी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या २७ बांधकामांवर कारवाई

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : पश्चिम 🌌 उपनगरातील मालाड मधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने एकापाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जी. जी. महालकारी रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेली २७ बांधकामे हटविण्याची कार्यवाही पी उत्तर विभाग कार्यालयाने आज पार पाडली आहे. कुरार गांव आणि गोरेगांव-मुलूंड जोडमार्ग यांना जोडण्यासाठी महालकारी रस्त्याचे



रुंदीकरण आवश्यक आहे. पश्चिम उपनगरांतील मालाड परिसरात वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग रस्त्याचे रुंदीकरण व विकास काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती सहायक म्हणून उपायुक्त (परिमंडळ ४) श्री. विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली,

पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी जी. जी. महालकारी रस्त्याचे रुंदीकरण हाती चेतले आहे. सध्या सुमारे १२ मीटर रुंद असलेला हा रस्ता आता १८.३० मीटर रुंद करण्यात येणार आहे. या रुंदीकरण रेषेत अडथळा ठरत असलेली २२ वाणिज्यिक/व्यावसायिक व ५ रहिवासी अशी एकूण २७ बांधकामे विहित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन हटविण्याची कार्यवाही आज पूर्ण करण्यात आली आहे. सदर बांधकामे काढण्यासाठी दोन जेसीबी संयंत्र,

एक डंपर, वीस कामगार आणि सहा अभियंते प्रत्यक्ष कार्यवाहीच्या ठिकाणी कार्यरत होते. आता लवकरच महानगरपालिकेच्या रस्ते विभागामार्फत सदर आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

SANJIVANI PARANTERAL LIMITED

Registered Office: 205, P. N. KOTHARI INDL. ESTATE, L.B.S. MARG, BHANDUP (W), MUMBAI - 400 078. Tel.: 022 20812600 | Email ID: info@sanjivani.co.in

STANDALONE UN-AUDITED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER' 2022

(₹ In Lacs (Except earning per share))

	Sr.	Particulars.	Quarter ended on Nine months ended on		s ended on	Previous year endedn on		
Ш	No.	Particulars	31/12/2022	30/09/2022	31/12/2021	31/12/2022	31/12/2021	31/03/2022
IL			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	1	Revenue from operations						
		a) Revenue from operations	912.15	833.14	759.73	2736.95	2540.28	3061.26
IL		b) Other income	31.04	16.65	2.68	59.39	18.12	24.33
IL		Total revenue	943.19	849.79	762.41	2796.34	2558.40	3085.59
	2	Expenses						
IL		a) Cost of material consumed	567.68	483.54	323.51	1485.08	1400.61	1265.77
П		 b) Changes in inventories of finished goods, 	3.55	-9.03	-29.98	21.49	-29.21	(35.34)
ΙL		work-in-progress and stock-in-trade	3.33	-5.03	-25.50	21.45	-23.21	(33.34)
ΙC		c) Employee benefits expenses	59.56	66.99	52.54	193.92	192.86	308.70
ΙL		d) Finance costs	5.35	7.16	5.76	19.89	13.18	21.32
Ш		e) Depreciation and amortization expenses	22.56	21.72	21.74	66.00	64.79	87.74
П		f) Other expenses	189.18	178.36	219.00	615.27	572.80	949.54
ΙŒ		Total expenses	847.88	748.74	592.57	2401.65	2215.03	2597.73
ΙL	3	Profit/ (Loss) before tax (1-2)	95.31	101.05	169.84	394.69	343.37	487.86
Ш	4	Tax expenses						
ΙL		- Current	0.00	25.04	0.00	50.08	0.00	0.00
ΙL		- Deferred	0.00	-0.52	0.00	-6.88	0.00	3.22
ΙĮ	5	Net Profit / (Loss) for the period (9-10)	95.31	76.53	169.84	351.49	343.37	484.64
ΙL	6	Other comprehensive income (Net of taxes)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Ш	7	Total comprehensive income for the period	95.31	76.53	169.84	351.49	343.37	484.64
	8	Comprehensive income for the period attributable to the	95.31	76.53	169.84	351.49	343.37	484.64
lL		owners of the parent	30.01	70.00	103.04	001.43	0-10.07	707.07
ΙĹ	9	Paid-up Equity Share Capital, (Face Value ₹10/- Each)	999.83	999.83	999.83	999.83	999.83	999.83
	10	Earning Per Share (IN ₹)						
		a) Basic Earnings (Loss) Per Share	0.95	0.76	1.70	3.52	3.43	4.85
		b) Diluted Earnings (Loss) Per Share	0.95	0.76	1.70	3.52	3.43	4.85

- The Statement of financials results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in IND AS 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.
- 2. The above statement of Financial Results, as reviewed by Audit Committee, were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on

क्र

१८ | राजेश केशव पवार

नरेश राजाराम तांबे

दिपक पांडुरंग कराडकर

संतोष धौंडीराम खोपकर

मनोज रामजी त्रिपाठी

शिल्पा सिताराम सिन्हा

विनायक वासुदेव भुवड

अमीत गंगाराम भुवड

शरद बाबाजी नवरत

प्रकाशलाल गुरजर

संगीता निलेश वडके

- 3. Previous Year's / Period's figures have been regrouped or reclassified wherever necessary.
- 4. The Statutory Auditors have carried out a 'Limited Review of the Company's results in terms of Clause 41 of the Listing Agreement with Stock Exchange.
- 5. Nil investors complaints were received during the quarter. There was no complaint outstanding at the beginning or at the end of the quarter.

6. Company has only one business segment of pharmaceutical in terms of the requirement as per IND AS 108 on "Operating Segment Reporting"

For Sanjivani Paranteral Ltd Ashwani Khemka **Managing Director** DIN: 00337118

४९२२४

£8024

88024

७०१६०

1909E0

४२७६८

४२७६८

30338

30338

\$3096

\$3096

3997

५७१६७

५७९६७

409810

L832L

L832L

L832L

49282

49282

49२४२

७५२४९

७५२४९

64983

तारीख

२४.०२.२

२४.०२.२

28.02.2

२४.०२.२

२४.०२.२

२४.०२.२

२४.०२.२

२४.०२.२

28.02.2

२४.०२.२

२४.०२.२

२४.०२.२

२४.०२.२

२४.०२.२

२४.०२.२

28.02.2

28.02.2

२४.०२.२

28.02.2

२४.०२.२

वेगार

3

दाखल

दिनांक

३ ०७.०१.२३ २३५०

०७.०१.२३| २३५१

00.09.23 2349

०७.०१.२३ २३५२

०७.०१.२३ २३५२

०७.०१.२३ २३५३

०७.०१.२३ २३५३

०७.०१.२३ २३४७

०७.०१.२३

019.09.23

ou.oq.२३| २३४३

०७.०१.२३| २३५४

०७.०१.२३ २३४५

09.09.23 2349

०७.०१.२३ २३५६

०७.०१.२३| २३४२

०७.०१.२३

2346

२३५६

00.09.23

00.09.23

2380

2383

2383

Place: Mumbai Date: 14th February 2023

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)
बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई
११२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग,
घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई - ४०० ०८६.
जाहीर नोटीस
for a contract of the contract

शिवसमृध्दी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. Assistant Registrar Co-op. Soc. शिवभक्त मित्र मंडळ, Recovery, Ghatkopar (W). तीन डोंगरी जुने हनुमान नगर, Gen. Outward No. 9301 Date: 10/02/2023 गोरेगाव (प), मुंबई - ४०००९०. अनुक्रमांक १ ते ४९ ... जाब देणार खालिल दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत

कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल केलेल्या वसुली अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून **दिनांक २४/०२/ २०२३ रोजी दुपारी ३.००** वाजता आपण स्वत: वरील पत्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी. जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालिलप्रमाणे :-

अर्ज दावा जाब देणाऱ्याचे नाव ভাৰ सुनावणी केगार अर्ज दाखल रक्कम दिनांक रुपये तारीख महेश रघुनाथ शिंदे 09.23 2344 19481 28.02.23 मंगेश केशव खेडेकर 19.09.23 2340 19486 २४.०२.२ ડા.૦૧.૨૩ मनोज मोहन घोले 69466 २४.०२.२३ 2340 विमल मोहन भेलदणकर ८१५६८ 9.09.2 234 २४.०२.२ संतोष धोंडीराम खोपकर दिपक पांडुरंग कराडकर 9.09.2 ६५१४३ २४.०२.२३ 2348 २४.०२.२ 2349 64983 वसंत लक्ष्मण माटल ७.०१.२३

रविद दत्ताराम माटल

सुनील बंशीराम कुंभार

मिनाक्षी पांडुरंग बुरटे

जया लक्ष्मण मोहीते

विजय्कुमार गरीब प्रजापती

मधुरादेवी रामसुधार प्रजापती

अनंत जानु माटल

34 38 ९६४१६ २४.०२.२ २३६० છ.૦૧.૨૩ 2380 86838 28.02.23 ଅଞ 9.09.23 2380 86838 २४.०२.२ ۶.۹۹.و 2388 88700 २४.०२.२ १८८०७ 0.09.23 2386 २४.०२.२ 9.09.23 2386 88700 28.02.2

44834

44834

86558

2386

गणपत संखाराम वेलींडे ४९ विपक पांडुरंग कराडकर

मिनाक्षी पांडुरंग बुरटे 3 दिनकर एकनाथ गिते सीमा धमेन्द्र तिवारी नितेश पांडरंग जाधव जुडेआ मॅल्पीनॉन फर्नांडीस संगीता निलेश वडके

019 09 23 64983 २३४२ ०७.०१.२३ २३४२ **६**५98३ ही नोटीस आज दिनांक १०/ ०२/ २०२३ रोजी माझे सही व कार्यालया चे



सही/ -सतीश मा. तोटावार

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

(शिक्का